



हवामान आधारीत कृषि सल्ला

ग्रामिण कृषि मौसम सेवा, ऐएमएफयु, राहुरी, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.



दूरध्वनी : ०२४२६ २४३२३९

ईमेल:rahuri.amfu@gmail.com

९६) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दि. २८.०१.२०२२

जिल्हा : अहमदनगर

मागील आठवड्यातील हवामान (२१/०१/२०२२ ते २७/०१/२०२२)							हवामान घटक	पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज (२९/०१/२०२२ ते ०२/०२/२०२२)				
२१	२२	२३	२४	२५	२६	२७	दिनांक	२९	३०	३१	०१	०२
०.०	०.०	०.०	०.०	०.०	०.०	०.०	पाऊस (मिमी)	०	०	०	०	०
३०.८	३०.०	२८.६	२२.२	२१.८	२३.२	२२.६	कमाल तापमान (अं.से.)	२७	२९	३०	२९	२८
१४.९	१५.३	१५.९	११.५	८.७	१०.९	१०.५	किमान तापमान (अं.से.)	१०	११	१२	११	१०
०.०	०.०	०.०	२.०	०.०	०.०	०.०	ढग स्थिती (आकाश)	०	०	०	०	१
७४.०	८८.०	८८.०	९१.०	८०.०	७५.०	७६.०	सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	६०	५९	५३	५८	५१
३७.०	३९.०	५५.०	४७.०	४२.०	४३.०	०.०	दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	४६	४५	४३	४०	४०
०.५	१.६	४.०	४.३	१.२	०.६	०.९	वाऱ्याचा वेग (किमी/तास)	९	५	४	८	६

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला

पिक	अवस्था	कृषी विषयक सल्ला
हवामान सारांश		प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील.
सामान्य सल्ला		पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करताना योग्यती खबरदारी/ काळजी घ्यावी. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा. शेतीचे कामे करताना शेतकानी कामगारानी कोरोना प्रतिबंधीत नियमाची ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होईल आणि योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईल. शेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीत. तोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे.
संदेश		गहू: मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीस दिसून येताच १ ग्रॅम थायामिथाॅक्झाम २५ डब्ल्यू.जी. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा	घाटे भरण्याची अवस्था	ढगाळ वातावरणात हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडामाइड ४८ टक्के प्रवाही २.५ मिली किवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% दाणेदार ४ ग्राम किवा क्लोरोट्रानिलिप्रोल १८.५% प्रवाही २ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोरडवाहू पिकास पाणी देण्याची व्यवस्था नसल्यास पिक फुल अवस्थेत असताना २% युरियाची व घाट्यात दाणे भरताना २% पोटॅशियम नायट्रेटची (१३:०:४५) फवारणी करावी.
रब्बी ज्वारी	दाणे भरण्याची अवस्था	लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी १.५% किनॉलफॉस भुकटी किंवा ५% मेलॅथिऑन भुकटी २० किलो प्रति एकरी याप्रमाणात सकाळी वारा शांत असताना धुरळावी.
गहू	फुलोऱ्याची अवस्था	मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीस दिसून येताच १ ग्रॅम थायामिथाॅक्झाम २५ डब्ल्यू.जी. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका	कणसे सुटताना	पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ०.४ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. अळीचा प्रादुर्भाव लक्ष्यात येण्यासाठी प्रति एकरी चार कामगंध सापळे लावावेत.
करडई	दाणे भरण्याची अवस्था	मावा किडीच्या नियंत्रणासाठी १० मिली डायमेटोएट ३०% प्रवाही १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
पशुसंवर्धन		गुरांना रात्रीच्या वेळेस गोठ्यात बांधावे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. थंडी पासून संरक्षण करण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी जनावरांच्या आहारात प्रथिने आणि खनिजे यांची मात्रा वाढवा. थंडीमध्ये जनावरांची उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खनिज मिश्रण,मीठ व गव्हाचा भरडा, गूळ इत्यादीचे मिश्रण योग्य प्रमाणे द्यावे. सकाळच्या वेळी जनावरे चरण्यास सोडु नये. रात्रीच्या वेळी जनावरे उघड्यावर बाधु नये.



हवामान आधारीत कृषि सल्ला
ग्रामिण कृषि मौसम सेवा, ऐएमएफयु, राहुरी,
कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.



दूरध्वनी : ०२४२६ २४३२३९

ईमेल:rahuri.amfu@gmail.com

कुक्कुटपालन	पक्ष्याच्या शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन उष्णता निर्माण करावी.
-------------	--

स्त्रोत :

१) हवामान पूर्वानुमान

: प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई.

२) मागील हवामान

: भारत मौसम विज्ञान विभाग वेधशाळा पाणी व्यवस्थापन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी

ठिकाण : मफुकृवि, राहुरी.

दि. : २८.०९.२०२२

स्वाक्षरीत

प्रमुख अन्वेषक, ग्राकृमौसे, ऐएमएफयु, राहुरी तथा
प्रमुख, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.